

दुरध्वनी क्र.: ०२५५०-२७५०५४



## ओङ्गर नगरपरिषद, ओङ्गर



स्वातंत्र्याचा अमृत महालक्ष्मी

ता. निफाड, जि. नाशिक  
पिन कोड.: ४२२२०७

e-mail- ozarnagarparishad@gmail.com



जावक क्र.ओ.न.प/बांध/नर/काया- ५२ /२०२२-२०२३

मुख्याधिकारी यांचे कार्यालय  
दिनांक ४/११/२०२२  
बांधकाम परवानगी विभाग.

वाचा:-

१	श्री. अभिषेक बाळासाहेब देशमुख रा ओङ्गर यांचा दि. ०१/११/२०२२ रोजीचा सुधारीत परवानगी कायी अर्ज.																				
२	आर्किटेक्ट :- श्री.मनिष प्रभाकर जाधव रा. नाशिक यांचे कॅन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे सीए/२०१६/७५३२६ दि. ३०/०४/२०१६ रोजीचे परवाना प्रमाणपत्र.																				
३	तत्त्वाठी ओङ्गर यांचे कडील गट नं. २१३/२ भुखंड क्र. ३० चा दि. ०१/११/२०२२ रोजीचा सातवारा उतारा मुळ प्रत.																				
४	मा. उपमहानगर नियोजनकार, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे कडील जा.क्र.नामप्रविप्रा/अंतिम. अभिभौ.ओङ्गर, ता.निफाड/ग.नं. २१३३४/१११७ दि. २५/०५/२०२२. रोजीचा मंजूर रेखांकन नकाशा.																				
५	मा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचे कार्यालयकडील क्र.जमा/एन.ए.एस.आर/११/२०२१ निफाड दिनांक.२४/०२/२०२२. रोजीचा विनशेती आदेश																				
६	<table border="1"> <thead> <tr> <th rowspan="2">अ.क्र.</th> <th rowspan="2">शुल्क आकारणी तपशिल</th> <th rowspan="2">सुनवणी पत्र क्र. व दिनांक</th> <th rowspan="2">रक्कम रु.</th> <th colspan="2">शुल्क भरल्याचा</th> </tr> <tr> <th>पावती क्र.</th> <th>दिनांक</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>१</td> <td>छाननी शुल्क</td> <td>जावक.क्र.ओ.न.प/बांध/नर/काया- /२०२२-२०२३ दि.१४/११/२०२२</td> <td>२१००/-</td> <td>३१६</td> <td>१४/११/२०२२</td> </tr> <tr> <td></td> <td></td> <td></td> <td>एकुण रक्कम</td> <td>२१००/-</td> <td></td> </tr> </tbody> </table> <p>नोट- अजंदार यांनी विषयाकृत भूखंडाचे रेखांकन मा.उपमहानगर नियोजनकार नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नाशिक यांचे कार्यालयकडील चलन क्र. ५०/२१३३४/२०२१ रोजी अदा केले असल्याने विषयाकृत भूखंडाचे जमीनीवरील शुल्क १८०९०/- कपात करण्यात आली आहे. त्यासार या कार्यालयाचे जा.क्र. ओ.न.प./काया/बांध/नर/काया- ०१/२०२२-२३ दि.३०/०६/२०२२ रोजीचे एकूण रक्कम ६,१६,३३५/- वसूल करण्यात आली आहे.</p>	अ.क्र.	शुल्क आकारणी तपशिल	सुनवणी पत्र क्र. व दिनांक	रक्कम रु.	शुल्क भरल्याचा		पावती क्र.	दिनांक	१	छाननी शुल्क	जावक.क्र.ओ.न.प/बांध/नर/काया- /२०२२-२०२३ दि.१४/११/२०२२	२१००/-	३१६	१४/११/२०२२				एकुण रक्कम	२१००/-	
अ.क्र.	शुल्क आकारणी तपशिल					सुनवणी पत्र क्र. व दिनांक	रक्कम रु.	शुल्क भरल्याचा													
		पावती क्र.	दिनांक																		
१	छाननी शुल्क	जावक.क्र.ओ.न.प/बांध/नर/काया- /२०२२-२०२३ दि.१४/११/२०२२	२१००/-	३१६	१४/११/२०२२																
			एकुण रक्कम	२१००/-																	
७	कार्यालयीन टिप्पणी दिनांक :- १४/११/२०२२.																				

विषय :- मौजे. ओङ्गर ता.निफाड, जि.नाशिक येथील गट नं. २१३/२ भुखंड क्र. ३०, क्षेत्र. ४५२.२५ चौ.मी.  
या जागेत रहिवास प्रयोजनासाठी सुधारीत बांधकाम परवानगी मिळणेबाबत.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये मौजे. ओङ्गर ता.निफाड जि.नाशिक गट नं. २१३/२ भुखंड क्र. ३०, क्षेत्र. ४५२.२५ चौ.मी. या मंजूर रेखांकनातील भूखंडावर बांधकामाचा विकास करण्यास आणि महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम १८९ अन्वये सुधारीत बांधकाम करण्यासाठी केलेल्या दि.०१/०६/२०२२ रोजीच्या अर्जास अनुसरून नकाशात हिरव्या रंगाने दाखविलेल्या दुरुस्तीप्रमाणे पुढील अटी व शर्तीस अधिन राहन नकाशात दाखविल्यप्रमाणे तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला व चौथी मजला रहिवास वापर प्रयोजनार्थ सुधारीत बांधकामाबाबत परवाना/प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

अटी :-

१	महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार बांधकाम परवानगी ही दिलेल्या तारखे पासून एक वर्षांपर्यंत वैध असेल. वैध मुदतीत बांधकाम पुराण केले नसेल तर नविन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांचा व नियोजित विकास आराखड्याचा अनुयांगाने छाननी करण्यात येईल व ती बाब अजंदार/जमीन मालक यांचावर बंधनकारक राहील. नंतर पुढील वर्षांसाठी अर्जंदार यांना योग्य त्या कारणासहीत नियोजन प्राधिकाराकडे विनंती अर्ज करून परवानगीचे नुतनीकरण मुदत संपर्णे आधी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे नुतनीकरण जास्तीत जास्त तीन वर्षांकरिता करता येईल.
२	मंजूर झालेल्या बांधकाम नकाशामध्ये दर्शविल्यप्रमाणे संदर्भित जमीनीचा रहिवास प्रयोजनासाठीच वापर करण्यात यावा.
३	वरील वापर सुरु करण्यापुर्वी रेखांकनातील रस्ते, त्यांच्या गटारासह वाहतुकीस योग्य होतील असे पक्का स्वरूपात बांधण्यात यावेत व त्यांची रुदी मंजूर रेखांकनाप्रमाणे ठेवण्यात यावी.
४	नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूंजी अंतरे प्रत्यक्ष जागेवर मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे ठेवण्यात यावीत.

५	विषयांकित भूखंडावरील प्रस्तावित इमारतीचा वापर बांधकाम नकाशात दर्शविल्याप्रमाणे रहिवास/वाणिज्य वापरासाठीच करण्यात यावा. वरील वापर सुर करण्यापुर्वी रेखांकनातील रस्ते, त्वाच्या गटारासह वाहतुकीस योग्य होतील असे पक्क्या स्वरूपात बांधण्यात यावेत व त्यांची रेखांकनप्रमाणे ठेवण्यात यावी. भूखंडावरील नियोजित इमारतीच्या वापरासाठी पाण्याची सोय तरेच सांडपाण्याची व मेला निर्मुलनाची व्यवस्था प्रत्यक्ष वापरापुर्वी तशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यास इमारतीच्या वापरापुर्वी अर्जदाराने करणे आवश्यक आहे.
६	जोत्या पर्यंत बांधकाम झाल्यानंतर इकडील कार्यालयाचे जोत्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील. त्यानंतरच जोत्यावरील बांधकाम करावे. अन्यथा भोगवटा प्रमाणपत्र वितरीत करतेवेळी नियोजन प्राधिकरण ठरवतील तो दंड आकारणेत घेईल.
७	ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमीनी व्यतिरिक्त जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
८	मंजूर नकाशात हिरव्या रंगाने दाखविलेल्या दुरूस्ती अर्जदारावर बंधनकारक राहील.
९	बांधकामात कोणत्याही प्रकारचा फेरफकर पूर्व परवानगी घेतल्या शिवाय करू नये. तसे केल्याचे आढळून आल्यास सदरची बांधकाम परवानगी रहा समजणेत घेईल.
१०	इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षेतील जमीनी सेपटी जबाबदारी सर्वस्वी आपल्या वास्तूशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचवर राहील.
११	भोगवटा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय इमारतीच्या वापर करू नये. त्यासाठी जागेवर मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्याचा नकाशा वास्तूशिल्पकार व स्थापत्य विशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह पाच प्रतीत व इतर आवश्यक कागदपत्रासह दाखल करण्यात यावा.
१२	बांधकामाचे मटेरियल रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास नगरपरिषदेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहील व त्याकरीता नियमप्रमाणे लागाणारी रक्कम (दंड झाल्यास त्या रक्कमेसहित) भरावी लागेल.
१३	बांधकामाचे वेळी निरूपयेगी माल मटेरियल नगरपरिषद सांगेल त्या टिकाणी स्वच्छर्चने वाहून टाकला पाहीजे.
१४	बांधकामाच्या सभोवताली सोडलेल्या खुल्या जागेत कमीत कमी १० झाडे लावून त्याची जोपासना केली पाहीजे. तसेच अस्तित्वात असलेली झाड तोडण्यापूर्वी महाराष्ट्र नागरी विभाग वृक्ष संरक्षण अधिनियम १९७५ नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे.
१५	नियोजित जागेवरून विद्यमान विद्युत वाहिनी जात असल्यास उक्त विद्युत वाहिनीच्या क्षमतेच्या अनुंदगाने आवश्यक ते सामाजिक अंतर नियंत्रण नियमावली प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर सोडणे अर्जदारारी जबाबदारी राहील.
१६	इमारतीकडे जाणाऱ्या योग्याचा मार्गाची दुरूस्ती किंवा नविन मार्ग तयार करण्याची जबाबदारी संपुर्णपणे आपल्याकडे राहील. त्या बाबतीची जबाबदारी नगरपरिषदेची राहणार नाही.
१७	नियोजित बांधकामामुळे इतर भूखंडावर असलेल्या कोणत्याही वहिवाटीचे हक्कांना भंग होणार नाही. याची जबाबदारी अर्जदारावर जमीन नालकारी राहील.
१८	नियोजित जागेचे क्षेत्र, हवापार, भोगवटादार, भाडेकरू, इत्यादी बाबत काही वाद झाल्यास त्यास अर्जदार पुर्णांतरे जबाबदार राहील व मालक भाडेकरू याच्यामध्येही वाद विवाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निवारण करणे आवश्यक राहील व त्या बाबतीत नगरपरिषदेवर जबाबदार राहणार नाही.
१९	सदर जागेतून पाण्याच्या नेसर्गांक निचरा होत असल्यास तो परवानगी शिवाय वळवू अथवा बंद करू नये.
२०	बांधकाम पुर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याच्ये कनेक्शन मिळण्याकरीता नगरपरिषदेवर जबाबदारी राहणार नाही. किंवा पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषद हमी देणार नाही.
२१	गटाराचे व पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्याकरीता नगरपरिषदेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत.
२२	बांधकामासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नालाचे कनेक्शन मिळणार नाही. त्यासाठी बोअरवेलचे काम करावे लागेल.
२३	प्रस्तावित जागेतील वापरासाठी रस्ता, पाण्याची सोय, सांडपाण्याची व मेला निर्मुलनाची व्यवस्था विज व इतर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करणे अर्जदारावर बंधनकारक राहीली.
२४	सदरच्या जमीनीस नागरी जमीन कमालघारणा अधिनियम १९७६ च्या तरतुदीखाली येत असेल तर या बाबतीत ६(१) खाली अर्ज दाखल करून सक्षम अधिकाऱ्याची योग्य परवानगी घेवून नंतरच बांधकाम करावे.
२५	शासनाकडून मंजूर होणाऱ्या प्रारूप विकास योजना निफाड या मर्याल तरतुदी या विकासास बाढा ठरल्यास या जागेच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी अर्जावर राहील.
२६	भूखंडाची पुढील कोणतीही उपविभागांनी पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही. त्यातील कोणत्याही एका भागाच्या सुधारीत विकासासाठी स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही. तसेच मंजूर अगर प्रत्यक्ष बांधकामात पूर्व परवानगीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही.
२७	नियोजित इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे तळ भजला, पहिला भजला रहिवास (रस्त्यासंमुख दुकाने) प्रयोगानासाठी वापर या पेक्षा जास्त असू नये व प्रत्येक मजल्यावरील सुधारीत बांधकाम नकाशामध्ये दर्शविल्यानुसार खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
२८	सदर जागेवर अस्तित्वातील बांधकामे असल्यास ती सर्व काढून टाकल्याखेऊज नवीन बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात करू नये.
२९	बांधकाम नकाशामध्ये मंजूरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पूर्व परवानगीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही.
३०	शिफारस केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे प्रस्तावित केलेल्या इमारतीची उंची व मजले असणे आवश्यक आहे.



३१	नियोजित बांधकाम क्षेत्र हे मंजूर नकाशाप्रमाणे असावे व प्रत्येक मजल्यावरील कमाल बांधकाम क्षेत्र नकाशांत दर्शविल्यानुसार खालील तक्त्यात असणे आवश्यक आहे.
३२	प्रस्तावित गृहबांधणी योजनेचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे.

भूखंड क्र. व क्षेत्र चौ.मी	बांधकाम क्षेत्र	प्रस्तावित बांधकाम चौ.मी.	वापर
मोजे. ओझार ता.निफाड जि.नाशिक, गट नं. २१३/२ भुखंड क्र.- ३०, क्षेत्र.- ४५२.२५ चौ.मी. या जागेवर	तळ मजला	वाहनतळ	रहिवास
	पहिला मजला	२७४.८४	
	दुसरा मजला	२७४.८४	
	तिसरा मजला	२७४.८४	
	चौथा मजला	२२१.६८	
एकूण		१०४६.२०	

३३	प्रस्तावित बांधकामाचे मंजूर नकाशाप्रमाणे कार्यान्वयन बांधकाम साहित्याची गुणवत्ता व दर्जा प्रस्तावित इमारतीचे स्टील डिझाईन व त्याप्रमाणे कार्यान्वयन व इमारतीचे एकूण आयुष्यानान, अग्निशमन व्यवस्था इ. बाबत संबंधीत जमीन यांगेचे मालक विकास अधिकारी पत्रकधारक/वास्तूविशारद सल्लागार अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक यांची जबाबदारी राहील.
३४	विषयांकित रेखांकनातील भूखंडामध्ये बांधकाम करताना आय.एस.कोड १३९२०-१९९३ भूकंप रोधक आरसीसी डिझाईन नुसार बांधकाम घटकाचे नियोजन अर्हता प्राप्त नोंदणीकृत, स्ट्रक्चर इंजिनियर योंचेकडून करून घणे आवश्यक असून त्याचे देखारेखी खाली नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जदार/ विकासकर्ता यांचेवर बंधनकारक राहील.
३५	मा. सर्वोच्च न्यायालयाचे आयोगाचे आयोगाने सादर केलेले नागरी घनकचरा अधिनियम २००१ आल्यामुळे घनकचरा व्यवस्थानेची बांधकामाच्यावेळी नियोजन करणे अर्जदारावर बंधनकारक राहील अन्यथा त्याप्रमाणे खर्च वसूल केला जाईल.
३६	इमारतीचे बांधकाम नियमानुसार करणे तसेच सदर इमारतीचा कामाचा दर्जा सुव्यवस्थित ठेवणे मालक, आर्किटेक्ट, बिल्डर, मटेरियल सप्लायर्स इत्यादीवर बंधनकारक राहील.
३७	इमारत बांधकामाधारकाने स्वतःचे वापरासाठी पाण्याची सोय स्वतः करावाची आहे. नगरपरिषदेकडून पुरविण्यात येणारे पाणी शुद्धीकरण केलेले असून त्याचर रासायनिक प्रक्रिया केलेले आहे. त्याचा वापर सदनिकाधारकास कपडे घुने व इतर वापरासाठी करता येणार नाही.
३८	नियोजित भूखंडावर अस्तित्वातील बांधकामे असल्यास ती परवानगी घेवून काढून टाकणे बंधनकारक राहील. व या बाबत मालमत्ता कर/घरपट्टी बाबत भविष्यात आक्षेप आल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार याची राहील.
३९	सदर प्रकरणी चुकीची, अपूर्ण माहीती, दिशाभूल करणारी असल्यास सदर बांधकाम परवानगी रद्द करण्यात येईल.
४०	केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाची अधी सुचना क्र. एस.ओ. ७६३(इ) दि. १४/०९/१९९९ तसेच अधीसुचना क्रमांक एस.ओ. ९७९(इ), दि. २७/०८/२००३ नुसार नियोजित इमारतीच्या बांधकाम साहित्यात फ्लाय अॅस विटा व फ्लाय अॅस आधारीत साहित्याचा वापर करणे अनिवार्य आहे.
४१	नगर विकास विभाग मुंबई योंचेकडील पत्र क्र. संकिंच १०२००४/३८९/नवि-२० दि. १/०६/२००४ नुसार गंभीर पाणी टंचाईरव उपाय म्हणून उपलब्ध पाण्याच्या साठावाच्या काटेकोरपणे वापर करणे, इमारतीच्या/धराच्या/छतावरून पडणाऱ्या पाण्याच्या संचय करून त्याचा वापर करणे तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर पिण्याचा पाण्याव्याप्तिरिक्त करणे तसेच झाडांना पाणी देणे, स्वच्छता इत्यादी करणे आवश्यक आहे.
४२	विषयांयीन जागा विकास योजना करीता बाधा येत असल्यास ती विनामुळे देणे अर्जदारावर बंधनकारक राहील.
४३	प्रस्तावित बांधकामास सुरुवात करणेपुर्वी इतर आवश्यक त्या संबंधीत खात्याची परवानगी येणे अर्जदारावर बंधनकारक राहील.
४४	नियोजित इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रयोगनासाठी करण्यात यावा.
४५	प्रस्तावासेवत प्राप्त कागदपत्राच्या आधारे या कार्यालयाने मंजूरी दिलेली असून उक्त कागदपत्राच्या विधीग्राहत्येबाबत व खरेपणाबाबत संबंधीत जमीन मालक/कुलमुख्याप्रधारक/वास्तूविशारद सल्लागार अभियंता इ. सर्वस्वी जबाबदार राहील.
४६	विषयांकित प्रकरणासेवत सादर केलेली कागदपत्रे अथवा माहीती खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्यास परवानगी रद्द समजण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची वैयक्तिक राहील.
४७	विषयांकित जागेचे स्थान, आकार भालकी हक्क, पोहोच रस्ता, वहिवाट वापर इ. संदर्भात काही वाद उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील सदर वादास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
४८	शासनाचे नगर विकास विभागकडील परिपत्रक क्र. टीपीबी ४३२००१/२१३३/सीआर-२३०/०१ युडी-११ दि. १०.०३.२००५ अन्येचे सदरहू इमारतीवर रेन वॉटर हार्डेस्टिंग सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक राहील.
४९	शासनाचे नगर विकास विभागकडील परिपत्रक क्र. टीपीबी १०९४/२८२९/युडी-११ दि. १९.०९.१९९५ अन्येचे सदरहू इमारतीवर सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम बसविणे आवश्यक राहील.
५०	भविष्यात विकास शुल्क व १ टक्का उपकर वसूली व इतर शुल्क बाबत लेखा परिक्षणात आक्षेप निघाल्यास त्याची पुरता अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

५१	प्रस्तावित इमारत बांधकाम नकाशामध्ये सदनिकेचा चटई क्षेत्र तका (कारपेट क्षेत्र) दर्शविलेला आहे. नकाशामध्ये प्रस्तावित केलेल्या सदनिकांची विक्री चटई क्षेत्रप्रमाणे (कारपेट क्षेत्रप्रमाणे) करणे बंधनकारक राहील.
५२	भविष्यात रस्तांनंदीकरणाखालील बाधित क्षेत्राकरिता कोणताही मोबदल मिळणार नाही.
५३	रेखांकन नकाशामध्ये अथवा बांधकाम नकाशामध्ये मंजुरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास संबंधित विभागाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
५४	विषयांकित जागा नवी, तलाव, विद्युतवाहाणी इ. बाबीना बाधित होत नसल्याची खबरदारी अर्जदाराने घेण्यात याची, संडापाणी अथवा भूटृष्ण तापाणी वाहून नेणेसाठी जे मार्ग असतील ते बाधित ठेवावे लागतील.
५५	प्रस्तावित जागेत अधिकृत मार्ग/पोहोच मार्ग प्रत्यक्षात उपलब्ध करून देणे अनुज्ञाप्राही यांचेवर बंधनकारक राहील. या बाबत भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास त्यास अर्जदार खत: जबाबदार राहील.
५६	विषयांकित जागेच्या लगत असलेल्या सर्व जमिनींना विषयांकित जागेमधून पोहोच रस्ता/वहिवाट उपलब्ध करून देणे अर्जदारावर बंधनकारक राहील.
५७	ओझर नगरपरिषदेच्या प्रस्तावित भूयारी गटार योजनेसाठी पाईप चॅबर्स इत्यादीसाठी जागा आवश्यक असल्यास विनामूल्य करून देणे अर्जदारावर बंधनकारक राहील. तसेच भूयारी गटार योजना भविष्यात कार्यान्वयित झाल्यावर मॅनहॉल/चॅबर्स पर्यंतची जोडणी स्वखर्चाने जोडणे अर्जदारावर बंधनकारक राहील.
५८	इमारत बांधकाम प्रकल्पाचे दर्शनी जागेवर नगरपरिषदेची बांधकाम परवानगी क्रमांक व दिनांक लोखंडी बोर्डवर लिहावे.
५९	प्रस्तुत जमिनीबाबत महाराष्ट्र आदिवासी कायदा ३५/७४ व १४/७५ च्या तरतुदी लागू असल्याचे निर्दर्शनास आल्यास सदरची परवानगी रह समजण्यात येईल.
६०	विषयांकित जागेत नियोजित बांधकामासभोवतालील मोकळ्या जागेतील भराबाची उंची सदरचे जागेचे लगतचे रस्त्याचे पातळीपेक्षा कमी कमी सहा इंच ते बारा इंच खाली असणे आवश्यक आहे.
६१	रेखांकनातील रस्ते जे जे शेजारील जागाना लागून असतील तर अशा शेजारील जागांच्या संभाव्य रेखांकनामधील रस्त्याना ते जोडण्यासाठी व वापरासाठी संबंधीतची परवानगी घावी लागेल.
६२	रेखांकनातील नियोजित भूखंडाची पुढील उपविभागणी अवैध राहील. त्यातील कोणताही सुधारीत विकासासाठी स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही.
६३	पायांमूळ सुविधाची तरतुद अर्जदाराने करणे आवश्यक आहे. व ती पुरेशी करण्याबाबत अर्जदाराने रु. १००/- च्या स्टॅम्पप्रेसरवर नगरपरिषदकडे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.
६४	७/१२ उतारा व मालकी हक्काच्या अनुंयाने अर्जदाराने त्याची पडताळणी व कार्यावाही करणे आवश्यक राहील. तसेच त्रयस्य हितसंबंध निर्माण होणार नाहीत याबाबत अर्जदाराने शहानिशा करावी. मालकी हक्काबाबत/कुलमुख्याच्यापत्राबाबत तसेच मोजणी नकाशानुसार हृदीच्या अनुंयाने अर्जदाराने पडताळणी व शहानिशा करणे आवश्यक राहील.
६५	महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १९३ अन्वये काम पूर्ण झाल्यावर भोगवटा अगर वापर करणेवॉन तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नगरपरिषदेकडून घेतले पाहिजे. त्या शिवाय इमारतीचा वापर करता येणार नाही. तसेच निर्देशनास आलेस महाराष्ट्र नगर परिषदा करणे पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९३-ब्र प्र माणे कारवाई करापेत येईल.
६६	नियोजित शौचालयाची टाकी व शोषखडे पिण्याच्या पाण्याचे कोणत्याही विहीरी पासून ३० फुटाचे आत असू नये.
६७	जमिनीच्या मालकी हक्का बाबत कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांजवर राहील.
६८	मालकी तत्वावर विकत दिलेल्या खालूक अथवा इमता जोपर्यंत विकत घेणाराचे नंवे नगरपंचायत रेकॉर्डला लागत नाही तोपर्यंत संवधित बिल्डस/डेक्लपर्स हेच नगरपरिषदेचे सर्व कर भरणेसाठी जबाबदार राहील.
६९	इमारतीचे व सेंट्रीक टॅकचे व आक्ट लेटचे सांडपाणी निर्मूलन करून त्यासाठी एकत्र प्रकल्प त्यार करून त्यातील पाणी गटारावरो रोडचे गटारात सोडावयाचे आहे.
७०	इमारतीचे Structural Desing, Part VI Structural Desing of National Building Code of India १९७० व भारतीय नामकसंस्थेने विहीत केलेल्या मानकातील तरतुदी नुसार बांधकाम भूकंप रोधक होण्याच्या दृष्टीने अर्हताकारक स्ट्रॉक्चलर इंजिनिअर मार्फत आर.सी.सी. डिझाईन त्यार करून घेणेचे आहे.
७१	नियोजित बांधकामाचे सविस्तर नकाशामध्ये नमूद केलेले क्षेत्रविशेषक टिपा (Area Statement) चुकीच्या अथवा दिशाभूल करणारी ठरल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्किटेक्ट व मालकांवर राहील.
७२	बिनशेती करणे, मुदतवाढ घेणे आवश्यक असल्यास तसेच बिनशेती आदेशातील बांधकाम क्षेत्रामध्ये तफावत होत असल्यास बिनशेती सुधारीत परवानगी घेणेची जबाबदारी अर्जदार यांजवर राहील. तसेच याबाबत संबंधित विभागाच्या अटी, शांती व नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील. व तदनंतरच प्रत्यक्ष बांधकामास सुरक्त करणेची आहे.
७३	सदरहू इमारतीस ३० वर्षांहून अधिक काळ झाल्यानंतर इमारतीचे रचनात्मक स्थैर प्रमाणपत्र (Structural Stability Certificate) घेणेचे आहे.
७४	इमारतीच्या नकाशावर दर्शवलेले भूखंड क्षेत्र, बांधकाम क्षेत्रगणना तके व आकडेमोड अचुक असल्याची खात्री वास्तुशिपकार यांनी करण्याची आहे. याबाबत काही वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच राहील.
७५	इमारतीच्या समासिक अंतराचे सोडलेली जागेतून नगरपरिषदेस नागरी सुविधाची कामे (जसे विद्युत वाहिनी नेणे, विद्युत ट्रान्स फार्म बसविणे, विद्युत पोल उभारणे, भूमिगत गटार काम करणे, दूरध्वनी वाहीनी नेणे,) इत्यादी सदर जागेवर कामे करण्याचा नगरपरिषदेस प्रथम व पहिला अधिकार राहील.

७६	प्रस्तावित इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे करणेचे सर्वस्वी जबाबदारी आंकिटेक्ट व अर्जदार यांची राहील. अन्यथा डिसेंबर २०२० रोजीचे सुधारीत प्रमाणीत विकास नियंत्रण नियमावली अन्वये कारवाई करणेत येईल.
७७	प्रस्तावित बांधकामाचा दर्जा तसेच गुणवत्ता राखण्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार / त्यांचे अभियंता /वास्तुविशारद यांची राहील. तसेच सदरचे बांधकाम सुरु असतांना एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची राहणार नाही.
७८	भविष्यात जागा रस्ता रूंदीकरणास लागल्यास अर्जदाराने सदर जागा विनामोबदला उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. तसेच इमारतीच्या सामासिक अंतरातून जागा लागल्यास ओळार नगरपरिषदेस विनामुल्य हस्तांतरीत करावे लागेल.
७९	स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) परिपत्रक क्र.राअसं/कायान्वयन सूचना/४२/२०१५-२०१६ दि. २८ जुलै २०१५ मधील अन्य सूचना १८.६ नुसार शहरामधील बांधकामे चालू असलेल्या ठिकाणी बांधकामावरील मंजूरासाठी शौचालयाची सुविधा संबंधीत ठेकेदाराने/विकासकाने उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. तसेच न केल्यास सदरची दिलेली बांधकाम परवानगी रह समजणेत येईल.
८०	विषयांकित प्रस्तावातील भविष्यात विकास कर अथवा इतर कारबाबत भविष्यात काही लेखा आक्षेप प्राप्त झालेस विना तक्रार सदरचे कर नगरपरिषदेकडे भरणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. अन्यथा नगरपरिषदेमार्फत देणेत येणा-या या सर्व सुविधा रद्द समजणेत यावा.
८१	आवश्यक त्या विभागाचे ना हरकत दाखले व परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
८२	विकास शुल्कावाबत भविष्यात काही वसूली निघाल्यास अथवा लेखा आक्षेप प्राप्त झाल्यास विना तक्रार सदरची रक्कम नियोजन प्राधिकरणास भरणे बंधनकारक राहिल.
८३	मंजूर नकाशानुसार बांधकाम न केलेस तसेच उपरोक्त परवानगीतील एकुण १ ते ८२ अटी शर्तीचे उल्लंघन केलेस सदरची देणेत आलेली बांधकाम परवानगी रह समजणेत यावी.



मुख्याधिकारी तथा नियोजन प्राधिकारी  
ओळार नगरपरिषद, ओळार